

रंगभवन या खुल्या नाट्यगृहाच्या जागेवर “मराठी भाषा संशोधन, विकास व सांस्कृतिक केंद्रा”च्या बांधकामासाठी नवीन लेखाशीर्षास मान्यता देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

मराठी भाषा विभाग

शासन निर्णय क्रमांक: नबाप्र-२०१३/प्र.क्र.७५/भाषा-२

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

तारीख: २३ ऑक्टोबर, २०१३

वाचा -

- १) शासन निर्णय क्रमांक: पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग क्र.सांधोअ-२०१०/प्र.क्र.८५/अर्थस, दिनांक १ जुलै २०१०.
- २) शासन निर्णय क्रमांक: या विभागाचा मभाभ-२०१३/प्र.क्र.४०/भाषा-२, दिनांक १६ ऑगस्ट, २०१३

प्रस्तावना -

मराठी भाषेचा विकास, संवर्धन, जतन व संरक्षण करण्याच्या दृष्टीने स्वतंत्र मराठी भाषा विभागाची स्थापना करण्यात आली असून या विभागाच्या अखत्यारित (१) भाषा संचालनालय, (२) राज्य मराठी विकास संस्था, (३) महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, (४) महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ ही ४ कार्यालये आहेत. सध्या ही कार्यालये मुंबईत विविध ठिकाणी कार्यरत आहेत. या कार्यालयांचा योग्य व सुलभ समन्वय साधण्यासाठी ही कार्यालये एकाच इमारतीत असणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक धोरण, २०१० नुसार मुंबई येथील धोबीतलाव या ठिकाणी “रंगभवन” या खुल्या नाट्यगृहाच्या जागेवर मराठी भाषा संशोधन, विकास व सांस्कृतिक केंद्र बांधण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार बांधकामाकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाने सादर केलेल्या आराखड्यास व अनुषंगाने होणाऱ्या बांधकामाच्या अंदाजित रु.७९,३४,७९,८२१/- (रुपये एकोणऐंशी कोटी चौतीस लक्ष एकोणऐंशी हजार आठशे एकवीस फक्त) इतक्या खर्चास तत्त्वतः मान्यता संदर्भाधिन शासन निर्णय दि.१६.८.२०१३ अन्वये देण्यात आली आहे. या केंद्राच्या बांधकामासाठी येणारा खर्च भागविण्यासाठी नवीन लेखाशीर्ष मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय -

रंगभवन या खुल्या नाट्यगृहाच्या जागेवर “मराठी भाषा संशोधन, विकास व सांस्कृतिक केंद्र” बांधण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने सादर केलेल्या आराखड्यास व त्यानुषंगाने होणाऱ्या बांधकामाच्या अंदाजित रु.७९,३४,७९,८२१/- (रु.एकोणऐंशी

कोटी चौतीस लक्ष एकोणऐंशी हजार आठशे एकवीस फक्त) इतक्या खर्चास तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे. सदर इमारतीचे बांधकाम साधारणतः तीन आर्थिक वर्षात पूर्ण होण्याची शक्यता असल्याने प्रत्येक आर्थिक वर्षात (सन २०१३-१४, २०१४-१५ व २०१५-१६) २५:४०:३५ टक्के या प्रमाणात निधी वितरित करण्यात येणार आहे. यासाठी खालीलप्रमाणे लेखाशीर्षास मान्यता देण्यात येत असून सन २०१३-१४ पासून या लेखाशीर्षातर्गत आर्थिक बाबी हाताळण्यासही मान्यता देण्यात येत आहे.

मागणी क्रमांक झेडएफ-३ए	Demand No. ZF-३A
झेडएफ-३ए मुख्य लेखाशीर्ष ४०५९-सार्वजनिक बांधकामावरील भांडवली खर्च, (०१) कार्यालयीन इमारती (०५१) बांधकाम, राज्य योजनांतर्गत योजना (००) (०१) मराठी भाषा संशोधन, विकास व सांस्कृतिक केंद्र स्थापन करणे ५३, मोठी बांधकामे (४०५९२५३२)	ZF-३A Major Head ४०५९- Capital Outlay of Public Works (०१) Office Building (०५१) Construction, State Plan (००) (०१) Construction of Marathi Language Research, Development and Cultural Centre ५३, Major Works (४०५९२५३२.)

४. सदर शासन निर्णय नियोजन विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.२२२/१४४३, दिनांक ५.७.२०१३ व वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.६४७/१३/ व्यय-४, दिनांक ६.७.२०१३ व अनौपचारिक संदर्भ क्र. १६८/अर्थ-१४, दिनांक ११.७.२०१३ तसेच प्रधान महालेखाकार कार्यालय, महाराष्ट्र-१ यांच्या अनौपचारिक संदर्भ क्र.TM/Ch.१/MarathiLD/UOR/८७६, दिनांक १७.९.२०१३ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३१०२४१४४४२९३७३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

ललिता शि. देठे

उपसचिव महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.राज्यपाल यांचे सचिव,
२. मा.मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई,
३. मा.उपमुख्यमंत्री यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई,

४. मा.मंत्री (सांस्कृतिक कार्य) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,
५. मा.राज्यमंत्री (मराठी भाषा) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,
६. मा.राज्यमंत्री (सांस्कृतिक कार्य) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,
७. सर्व मा.मंत्री / राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,
८. मा.मुख्य सचिव/सर्व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव सर्व मंत्रालयीन विभाग,
९. प्रबंधक, उच्च न्यायालय, मूळ शाखा, मुंबई (पत्राने),
१०. प्रबंधक, उच्च न्यायालय, अपिल शाखा, मुंबई (पत्राने),
११. प्रबंधक, लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त कार्यालय, मुंबई,
१२. प्रधान सचिव (सांस्कृतिक कार्य), पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई,
१३. सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन, मुंबई,
१४. सचिव, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई,
१५. सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई,
१६. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई (पत्राने),
१७. आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई.
१८. सर्व विभागीय आयुक्त,
१९. मुख्य वास्तुशास्त्रज्ञ, महाराष्ट्र राज्य, सार्वजनिक बांधकाम यांचे कार्यालय, बांधकाम भवन, फोर्ट, मुंबई,
२०. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई
२१. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई,
२२. अध्यक्ष, भाषा सल्लागार समिती, द्वारा भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई
२३. अध्यक्ष, विधी अनुवाद व परिभाषा सल्लागार समिती, द्वारा भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई
२४. महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखापरीक्षा / लेखा व अनुज्ञेयता), मुंबई, नागपूर
२५. महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखापरीक्षा / लेखा व अनुज्ञेयता), मुंबई, नागपूर,
२६. वरीष्ठ लेखा अधिकारी / टि.एम., प्रधान महालेखापाल कार्यालय, लेखा व हक्कदारी, महाराष्ट्र-१, मुंबई वरीष्ठ लेखा अधिकारी/टि.एम., प्रधान महालेखापाल कार्यालय, लेखा व हक्कदारी, महाराष्ट्र-२, नागपूर.
२७. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
२८. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
२९. भाषा संचालक, भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई,
३०. संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई,
३१. सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई
३२. सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई,
३३. प्रशासकीय अधिकारी, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई,
३४. अवर सचिव, (१४४३), नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई,
३५. अवर सचिव, (व्यय-४), अर्थसंकल्प-१४, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई,
३६. अवर सचिव/नवि-११, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई,
३७. अवर सचिव/ज-२, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई,
३८. सर्व मंत्रालयीन विभाग,
३९. सर्व कार्यासने, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई
४०. निवड नस्ती (भाषा - २)